

Statement of Standalone Un-Audited Financial Results for the Quarter ended June 30, 2021 (Rs. In Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended
		30.06.2021 Un-audited	30.06.2020 Un-audited	
1	Total Income from Operations (net)	837.29	602.85	3702.56
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	10.46	21.34	152.99
3	Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary Items)	10.46	21.34	152.99
4	Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and / or Extraordinary Items)	7.55	15.79	96.18
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit / Loss for the period after tax and other comprehensive income after tax)	7.55	15.79	96.18
6	Equity Share Capital	364.83	364.83	364.83
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of the Previous Year)	-	-	2414.68
8	Earnings Per Share (EPS) (before Extraordinary Items) (of Rs. 10/- each)	0.21	0.43	2.64
	(a) Basic	0.21	0.43	2.64
	(b) Diluted	0.21	0.43	2.64
9	Earnings Per Share (EPS) (after Extraordinary Items) (of Rs. 10/- each)	0.21	0.43	2.64
	(a) Basic	0.21	0.43	2.64
	(b) Diluted	0.21	0.43	2.64

Notes:
1) The above Financial Results were reviewed by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on August 10, 2021.
2) The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the Quarter ended June 30, 2021 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed results are available on Company website www.centennialindia.com and BSE Ltd. website - www.bseindia.com.

for CENTENIAL SURGICAL SUTURE LTD. Sd/-
Place : Mumbai, Maharashtra Managing Director & Chief Executive Officer - DIN : 00804808
Date : August 10, 2021 Vijay MAJREKAR

VARUN MERCANTILE LIMITED

Regd. Office: 147, 14th Floor, Atlanta, Nariman Point, Mumbai 400 021.
CIN: L51909MH1985PLC321068 - Website: www.varun.org.in

Extract of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2021

(₹ in lakh, except per share data)

Sl. No.	Particulars	Quarter ended		Quarter ended
		30.06.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	
1.	Total Income from operations	0.00	0.00	0.00
2.	Net Profit / (Loss) for the period before Tax, (before Exceptional and/or Extraordinary Items)	1.02	12.10	3.91
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	1.02	12.10	3.91
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(0.60)	4.62	1.89
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(0.60)	4.62	1.89
6.	Equity Share Capital	199.20	199.20	199.20
7.	Reserves (excluding revaluation reserves) as shown in the Audited Balance Sheet	-	307.32	-
8.	Earnings per Share (Face value of ₹ 10/- each) for continuing and discontinued operations			
	Basic	(0.03)	0.23	0.09
	Diluted	(0.03)	0.23	0.09

Notes:
1. Results for the quarter ended 30th June, 2021 are in compliance with the Indian Accounting Standards (Ind-AS) notified by the Ministry of Corporate Affairs. The figures of the corresponding previous periods have been restated/regrouped wherever necessary, to make them comparable.
2. The Audit Committee has reviewed the above results. The Board of Directors at its meeting held on 10th August, 2021 approved the above results and its release. The Statutory Auditors of the Company have carried out the Limited Review of the aforesaid Results.
3. The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2021 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and Company's website (www.varun.org.in)

For Varun Mercantile Limited Sd/-
Place : Mumbai Sanjay T. More
Date : 10th August, 2021 Director

कार्यपालक अभियंता का कार्यालय
ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, हजारीबाग

शुद्धि पत्र

इस कार्यालय के द्वारा आमंत्रित ई-अल्पकालीन निविदा आमंत्रण सूचना संख्या-RDD/SD/HZB/06/2021-22 पी0आर0 संख्या 251028 (Rural Development) 21-22(D) में प्रकाशित सूचना को संशोधित कर ई-अल्पकालीन निविदा आमंत्रण सूचना-RE-2/RDD/SD/HZB/15/2019-20 किया जाता है।
निविदा की शेष शर्तें यथावत् रहेंगी।

कार्यपालक अभियंता

ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, हजारीबाग

PR 251080 (Rural Development) 21-22 (D)

DEVGIRI KUTIR CO-OP. HOUSING SOCIETY LTD.

(Regd. No. BOM/HSG/7522/1981)

Bldg. No. 241, Pantnagar, Ghatkopar East, Mumbai-400075

Email : devgirikutir241@gmail.com

Expression of Interest for Appointment of PMC and Architect. DEVGIRI KUTIR CHS Ltd. bearing Registration no. BOM/HSG/7522 dated 27/2/1981 Building No. 241 situated at S. No. 236-A CTS No. 194 PT at PANTNAGAR, GHATKOPAR EAST, MUMBAI-400075 (hereinafter referred to as "the Society") invites Expression of Interest (EOI) from interested agencies for providing Project Management Consultancy, Architectural and RERA consultancy Services in connection with the proposed redevelopment of the society. The Scope not limited to mentioned herein shall include offering Project Management Services and Architectural Services and RERA consulting services for the society's redevelopment project. The brief scope not limited to mentioned herein shall include designing the project as per norms of MHADA and MCGM, preparation and provision of layouts, plans and drawings for the society redevelopment scheme for approval from various authorities, provision of execution drawings, RERA compliance and management for the Scheme, drawings for execution of project, preparing realistic feasibility report by considering society's previous commitments, vendor management, contractor management, Tendering and Selection of RCC and MEP Consultants, Assist Society for selection of Developer, quality control during execution and supervision of project till completion stage, etc. The consultancy firms should indicate and exhibit the details of previous experience, in the similar type of projects and provide fees structure (as prescribed by Society) and submit their applications to the Secretary of the society on or before 18th August 2021. Prior to submission of the EOI, interested agencies may contact the Society Chairman/Secretary on any working day between 5 p.m. to 9 p.m. for any explanation, if any, if required. The society reserves all rights either to accept or reject any or all offers without assigning any reasons thereof.

For DEVGIRI KUTIR CO-OP. HOUSING SOCIETY LTD.

Chairman Secretary Treasurer

PUBLIC NOTICE

This is to inform all that, Shri Prakash Kantilal Bhatt, claims to be having the ownership rights / tenancy rights / in possession of Room No. 9, Chawl No. 3, Damji Nenshi Wadi, Station Road, Bhandrup West, Mumbai 400 078. Shri Prakash Kantilal Bhatt wants to sell his interests in the property to my client. Therefore, I, on behalf of my client do hereby invite claims or objections from the legal heir or other claimants / objection for the transfer of the said ownership rights / tenancy rights and any other interests of Shri Prakash Kantilal Bhatt in the property within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their Claims / objections for the transfer of ownership rights / tenancy rights and other interest of the Shri Prakash Kantilal Bhatt in the Property. If no claims /objections are received within the period prescribed above, we shall be free to deal with the interest of Shri Prakash Kantilal Bhatt in the said Property. The claims/objections, if any, received within notice period, shall be dealt according to provisions of law.

Advocate Vinayak S. Kadam

Office No 3, Bali Tower, Station Road Kalwa, Near Saraswat Bank Kalwa West, Thane - 400605.

982184234

25418728 / 25438728 Email: vinayakkadam103@gmail.com

Place : Thane Date : 11/08/2021

INDIAN BRIGHT STEEL CO. LTD.

C.I.N. No. : L13209MH1960PLC011794

"Aurum Platz", B. N Cross Lane, Pandita Ramabai Marg, Mumbai 400 007

Website: www.indianbrightsteel.com Email id: indianbrightsteel@gmail.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30th JUNE 2021

Sr. No.	Particular	Standalone Quarter ended			Standalone Year ended
		30.06.2021	31.03.2021	30.06.2020	
		Unaudited	Unaudited	Unaudited	
		(Rs.) in lakhs	(Rs.) in lakhs	(Rs.) in lakhs	(Rs.) in lakhs
1	Net profit / (loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary Items #)	(2.64)	(1.68)	(1.71)	(8.19)
2	Net profit / (loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary Items #)	(2.64)	(1.68)	(1.71)	(8.19)
3	Net profit / (loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary Items #)	(2.64)	(1.68)	(1.71)	(8.19)
4	Total comprehensive income for the period (Comprising Profit/ (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	1.05	1.09	1.26	4.81
5	Equity Share Capital	100.00	100.00	100.00	100.00
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet	-	-	-	(64.97)
7	Earnings per share (of Rs.10 each) (for continued and discontinued operations)				
	(a) Basic	(0.26)	(0.17)	(0.17)	(0.82)
	(b) Diluted	(0.26)	(0.17)	(0.17)	(0.82)

Note:
1 The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other disclosure requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly/ Annual Financial results are available on the websites of the Stock Exchange(s) and the Listed entity, (www.bseindia.com) (www.indianbrightsteel.com)
2 The impact on net profit/ loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to changes in accounting policies shall be disclosed by means of a footnote.
3 #- Exceptional and / or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and loss in accordance with Ind-AS Rules/ AS Rules, whichever is applicable
4 The above results have been reviewed by the Audit Committee and approved in the meeting of the Board of Directors held on 10th August, 2021.

For Indian Bright Steel Company Limited

Sd/-

Manubhai Kalidas Parekh

Chairman

Place : Mumbai

Date : 10.08.2021

SVC CO-OPERATIVE BANK LTD. (Multi-State Scheduled Bank)

HUM SE HAI POSSIBLE

RETAIL BANKING CORPORATE BANKING INTERNATIONAL BANKING

LEGAL & RECOVERY DEPARTMENT

Dev's Arcade, Samarth Nagar, Mahatma Nagar Road, Nashik 422005. Tel. No:0253-2355352/53

PUBLIC DEMAND NOTICE

Demand Notice under Rule 3(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 framed under The Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

Authorised Officer of the Bank had under Sub-Section (2) of Section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 as amended by The Enforcement of Security Interest and Recovery of Debts Laws (Amnd.) Act, 2012 (1 of 2013), dt. 03-01-2013 issued Demand Notice as detailed below to its defaulting borrower/s, Mortgagees & Guarantors. Therefore, contents of the said respective notice are being published in this newspaper.

TAKE NOTICE that you had availed sizeable credit facility against the mortgage of property mentioned in the table herein below:-

Sr. No.	NAME OF THE BORROWERS/ GUARANTORS/MORTGAGORS	LOAN ACCOUNT NO.	HYPOTHECATED/MORTGAGED PROPERTIES	NOTICE AMOUNT	DEMAND NOTICE DATE	NPA DATE
1.	M/s. NCC Trans Logistics Pvt. Ltd.,.....Principal Borrower (Pvt. Ltd. company) Reg. Off.: 4, JodhrajMahal, Above Meera Hotel, Mahatma Nagar, Trimbak road, Nashik-422007.	CC/254, Nashik Branch	Movables :- Hypothecation of Book Debts Immovable's i. All that piece and parcel of Plot no 7 admeasuring 178.75 Sq. Meters together with construction thereon known as "Basant Kamal Bungalow" from and out of S. No. 27/5/3, lying and situated at Anandwalli Taluka and Dist Nashik in the name of Mr. Pramod Kumar Choudhary. ii. All that piece and parcel of Plot no 8admeasuring 185.25 Sq. Meters together with construction thereon known as "Basant Kamal Bungalow" from and out of S. No. 27/5/3 lying and situated at Anandwalli Taluka and Dist Nashik in the name of Mrs. Saroj Choudhary iii. All that piece and parcel of Flat no. 4 admeasuring 95.26 Sq. Meters together with Terrace area of 32.53 Sq. Meters on First Floor in the Building JodhrajMahal constructed on Plot No. 12, S. No. 728/1 to 10,13B to 25A, Mouje Anandwalli Taluka and District Nashik Owned and Possessed by Mr. Pramod Kumar Choudhary iv. All that piece and parcel of Shop/Office No. 108,I Floor, admeasuring 33.00 Sq. Mtrs. Maruti Chambers, Shopping Cum Commercial Complex on Plot No. 857/A at Kalamboli Warehouse Complex, Kalamboli, Navi Mumbai owned by Mr. Sunilkumar B. Choudhary	Rs.3,82,26,192.50 (Rupees Three Crores Eighty Two Lakhs Twenty Six Thousand One Hundred Ninety Two and Fifty Paise only) together with interest at contractual rate as indicated in table herein above from 01/07/2021 on wards until the date of payment.	02/07/2021	29/06/2021
2.	Mr. Pramod Basantlal Choudhary..... Director, Mortgagee & Guarantor Res.: Plot no. 7 & 8 Basant Kamal Bungalow, Shradha Vihar colony, Pipeline road Gangapur Road Nashik-422013.	CC/254, Nashik Branch	Movables :- Hypothecation of Book Debts Immovable's i. All that piece and parcel of Plot no 7 admeasuring 178.75 Sq. Meters together with construction thereon known as "Basant Kamal Bungalow" from and out of S. No. 27/5/3, lying and situated at Anandwalli Taluka and Dist Nashik in the name of Mr. Pramod Kumar Choudhary. ii. All that piece and parcel of Plot no 8admeasuring 185.25 Sq. Meters together with construction thereon known as "Basant Kamal Bungalow" from and out of S. No. 27/5/3 lying and situated at Anandwalli Taluka and Dist Nashik in the name of Mrs. Saroj Choudhary iii. All that piece and parcel of Flat no. 4 admeasuring 95.26 Sq. Meters together with Terrace area of 32.53 Sq. Meters on First Floor in the Building JodhrajMahal constructed on Plot No. 12, S. No. 728/1 to 10,13B to 25A, Mouje Anandwalli Taluka and District Nashik Owned and Possessed by Mr. Pramod Kumar Choudhary iv. All that piece and parcel of Shop/Office No. 108,I Floor, admeasuring 33.00 Sq. Mtrs. Maruti Chambers, Shopping Cum Commercial Complex on Plot No. 857/A at Kalamboli Warehouse Complex, Kalamboli, Navi Mumbai owned by Mr. Sunilkumar B. Choudhary	Rs.3,82,26,192.50 (Rupees Three Crores Eighty Two Lakhs Twenty Six Thousand One Hundred Ninety Two and Fifty Paise only) together with interest at contractual rate as indicated in table herein above from 01/07/2021 on wards until the date of payment.	02/07/2021	29/06/2021
3.	Mr. Aman Pramod Choudhary..... Director & Guarantor Res.: Plot no. 7 & 8 Basant Kamal Bungalow, Shradha Vihar colony, Pipeline road Gangapur road Nashik-422013.	CC/254, Nashik Branch	Movables :- Hypothecation of Book Debts Immovable's i. All that piece and parcel of Plot no 7 admeasuring 178.75 Sq. Meters together with construction thereon known as "Basant Kamal Bungalow" from and out of S. No. 27/5/3, lying and situated at Anandwalli Taluka and Dist Nashik in the name of Mr. Pramod Kumar Choudhary. ii. All that piece and parcel of Plot no 8admeasuring 185.25 Sq. Meters together with construction thereon known as "Basant Kamal Bungalow" from and out of S. No. 27/5/3 lying and situated at Anandwalli Taluka and Dist Nashik in the name of Mrs. Saroj Choudhary iii. All that piece and parcel of Flat no. 4 admeasuring 95.26 Sq. Meters together with Terrace area of 32.53 Sq. Meters on First Floor in the Building JodhrajMahal constructed on Plot No. 12, S. No. 728/1 to 10,13B to 25A, Mouje Anandwalli Taluka and District Nashik Owned and Possessed by Mr. Pramod Kumar Choudhary iv. All that piece and parcel of Shop/Office No. 108,I Floor, admeasuring 33.00 Sq. Mtrs. Maruti Chambers, Shopping Cum Commercial Complex on Plot No. 857/A at Kalamboli Warehouse Complex, Kalamboli, Navi Mumbai owned by Mr. Sunilkumar B. Choudhary	Rs.3,82,26,192.50 (Rupees Three Crores Eighty Two Lakhs Twenty Six Thousand One Hundred Ninety Two and Fifty Paise only) together with interest at contractual rate as indicated in table herein above from 01/07/2021 on wards until the date of payment.	02/07/2021	29/06/2021
4.	Late Mrs. Saroj Pramod Choudhary..... Mortgagee & Guarantor Represented Through her Legal Heirs a) Mr. Pramod Kumar B. Choudhary b) Mr. Aman Pramodkumar Choudhary c) Miss. Shikha Pramod Kumar Choudhary Res.: Plot no. 7 & 8 Basant Kamal Bungalow, Shradha Vihar colony, Pipeline road Gangapur road Nashik-422013.	CC/254, Nashik Branch	Movables :- Hypothecation of Book Debts Immovable's i. All that piece and parcel of Plot no 7 admeasuring 178.75 Sq. Meters together with construction thereon known as "Basant Kamal Bungalow" from and out of S. No. 27/5/3, lying and situated at Anandwalli Taluka and Dist Nashik in the name of Mr. Pramod Kumar Choudhary. ii. All that piece and parcel of Plot no 8admeasuring 185.25 Sq. Meters together with construction thereon known as "Basant Kamal Bungalow" from and out of S. No. 27/5/3 lying and situated at Anandwalli Taluka and Dist Nashik in the name of Mrs. Saroj Choudhary iii. All that piece and parcel of Flat no. 4 admeasuring 95.26 Sq. Meters together with Terrace area of 32.53 Sq. Meters on First Floor in the Building JodhrajMahal constructed on Plot No. 12, S. No. 728/1 to 10,13B to 25A, Mouje Anandwalli Taluka and District Nashik Owned and Possessed by Mr. Pramod Kumar Choudhary iv. All that piece and parcel of Shop/Office No. 108,I Floor, admeasuring 33.00 Sq. Mtrs. Maruti Chambers, Shopping Cum Commercial Complex on Plot No. 857/A at Kalamboli Warehouse Complex, Kalamboli, Navi Mumbai owned by Mr. Sunilkumar B. Choudhary	Rs.3,82,26,192.50 (Rupees Three Crores Eighty Two Lakhs Twenty Six Thousand One Hundred Ninety Two and Fifty Paise only) together with interest at contractual rate as indicated in table herein above from 01/07/2021 on wards until the date of payment.	02/07/2021	29/06/2021
5.	Mr. Sunilkumar Basantlal Choudhary..... Mortgagee & Guarantor Shop No. 108, I Floor, Maruti Chambers Shopping Cum Commercial Complex on Plot No. 857/A at Kalamboli Warehouse Complex, Kalamboli, Navi Mumbai-410218.	CC/254, Nashik Branch	Movables :- Hypothecation of Book Debts Immovable's i. All that piece and parcel of Plot no 7 admeasuring 178.75 Sq. Meters together with construction thereon known as "Basant Kamal Bungalow" from and out of S. No. 27/5/3, lying and situated at Anandwalli Taluka and Dist Nashik in the name of Mr. Pramod Kumar Choudhary. ii. All that piece and parcel of Plot no 8admeasuring 185.25 Sq. Meters together with construction thereon known as "Basant Kamal Bungalow" from and out of S. No. 27/5/3 lying and situated at Anandwalli Taluka and Dist Nashik in the name of Mrs. Saroj Choudhary iii. All that piece and parcel of Flat no. 4 admeasuring 95.26 Sq. Meters together with Terrace area of 32.53 Sq. Meters on First Floor in the Building JodhrajMahal constructed on Plot No. 12, S. No. 728/1 to 10,13B to 25A, Mouje Anandwalli Taluka and District Nashik Owned and Possessed by Mr. Pramod Kumar Choudhary iv. All that piece and parcel of Shop/Office No. 108,I Floor, admeasuring 33.00 Sq. Mtrs. Maruti Chambers, Shopping Cum Commercial Complex on Plot No. 857/A at Kalamboli Warehouse Complex, Kalamboli, Navi Mumbai owned by Mr. Sunilkumar B. Choudhary	Rs.3,82,26,192.50 (Rupees Three Crores Eighty Two Lakhs Twenty Six Thousand One Hundred Ninety Two and Fifty Paise only) together with interest at contractual rate as indicated in table herein above from 01/07/2021 on wards until the date of payment.	02/07/2021	29/06/2021

Your aforesaid respective account has become Non Performing Asset as mentioned in the above table. By virtue of the documents duly executed by you all the mortgage charge/hypothecation has been created in favour of the Bank on the aforesaid immovable property. The Bank hereby informs you all that under Sub-Section (13) of Section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Hereinafter referred to as the Act) shall, after receipt of this notice refrain from any further transfer by way of sale, lease or otherwise create third party interest (other than in the ordinary course of business) in the above mentioned Secured asset, without prior written consent of the Bank. In view of the above the Bank hereby issues this notice under sub-section (2) of the Section 13 of the Act and calls upon you all to pay, an amount mentioned in the table hereinabove, within 60 days of receipt of this notice, failing which the Bank shall be constrained to attach, sell and/or take all actions as envisaged in Sub-section (4) of section 13 of the Act and/or adopt any other legal proceeding against all of you before the competent Court / Authority including before the Debt Recovery Tribunal which please note.

Yours truly,
Sd/-
AUTHORISED OFFICER
Dev's Arcade, Samarth Nagar
Mahatma Nagar Road- Nashik 422005.

Date: 06/08/2021
Place: Nashik

(Seal)

Notice under section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (The Act)

S. NO	Name of Borrower(s) (A)	Particulars of Mortgaged property/ (ies) (B)	Date of NPA(C)	Outstanding Amount (Rs.) (D)
1	LOAN ACCOUNT NO. M0170XVIII (Loan Account No. HHLTHN00407647 of IHFL) 1. MILAN KUMAR MAJI 2. CHANDRANI MAJI	FLAT NO.405, 4TH FLOOR, B WING, RAJ TORRES, OPP. R MALL, CHITALSAR MANPADA, GB ROAD, THANE(W), THANE- 400607, MAHARASHTRA	23.03.2021	Rs. 59,86,335/- (Rupees Fifty Nine Lakh Eighty Six Thousand Three Hundred and Thirty Five Only) as on 07.05.2021
2	LOAN ACCOUNT NO. B0050XVIII (Loan Account No. HHLTHN00403621 of IHFL) 1. BISHAL SINGHA 2. TAJINDER KAUR	FLAT NO. 419, 4TH FLOOR, WING E, RAJ TORRES, GB ROAD, MANPADA, THANE WEST, THANE- 400607, MAHARASHTRA	23.03.2021	Rs. 60,59,113/- (Rupees Sixty Lakh Fifty Nine Thousand One Hundred Thirteen Only) as on 14.05.2021
3	LOAN ACCOUNT NO. S0180XVIII-2 (Loan Account No. HHLBOR00456817 of IHFL) 1. SHELTON G DSOUZA 2. GEORGE ANTONY DSOUZA	FLAT NO. 1902, 19TH FLOOR, I WING, FLORESTA, LAWNS AND BEYOND PHASE III, OMKAR INTERNATIONAL DISTRICT, CTS NO. 431, VILLAGE MOGRA, ANDHERI, MUMBAI- 400060, MAHARASHTRA	23.03.2021	Rs. 48,82,700/- (Rupees Forty Eight Lakh Eighty Two Thousand Seven Hundred Only) as on 12.05.2021
4	LOAN ACCOUNT NO. M0150XVIII-1 (Loan Account No. HHLBOR00332585 of IHFL) 1. MARUTI TUKARAM PAWAR 2. SONALI MADHUKAR GHUGE	FLAT NO. 606, 6TH FLOOR C WING, BROOKLYN PARK EKTA PARKS VILLE NARANGI BYPASS ROAD VIRAR WEST S. NO. 66 HISSA NO. 3 THANE- 401203, MAHARASHTRA	23.03.2021	Rs. 25,26,818/- (Rupees Twenty Five Lakh Twenty Six Thousand Six Hundred Eighteen Only) as on 18.05.2021
5	LOAN ACCOUNT NO. M0130XVIII-1 (Loan Account No. HHLBA00032295 of IHFL) 1. MANOHAR MOHAN SAWANT 2. MANALI MOHAN SAWANT	FLAT NO. 102 FIRST FLOOR BUILDING 2 TYPE C PANVELKAR ROCKFORD NEAR FIVE BRIDGE OFFICE MIDC ROAD KULGAON BADLAPUR EAST, THANE- 421503, MAHARASHTRA	23.03.2021	Rs. 22,89,889/- (Rupees Twenty Two Lakh Eighty Nine Thousand Eight Hundred Eighty Nine Only) as on 18.05.2021
6	LOAN ACCOUNT NO. S0090XVIII-1 (Loan Account No. HHLBOR00467813 of IHFL) 1. SANGEETA VERMA (PROPRIETOR) SANGEETA QADERS 2. AKANSHA VERMA	FLAT NO. 702, 7TH FLOOR, C-WING, SHREEDHAN SPLENDOUR, VILLAGE OSHIVARA LINK ROAD, JOGESHWARI (WEST), MUMBAI- 400102, MAHARASHTRA	23.03.2021	Rs. 71,81,907/- (Rupees Seventy One Lakh Eighty One Thousand Nine Hundred Seven Only) as on 14.05.2021
7	LOAN ACCOUNT NO. R0020XVIII (Loan Account No. HHLDUB00447430 of IHFL) 1. RAHUL NEOTIA 2. SUNITA NEOTIA	FLAT NO. 1604, 16TH FLOOR, F WING, LAWNS AND BEYOND PHASE 2, OMKAR INTERNATIONAL DISTRICT, C.T.S. NOS 431(PT), VILLAGE MOGRA, TALUKA ANDHERI, MUMBAI- 400059, MAHARASHTRA	23.03.2021	Rs. 52,88,644/- (Rupees Fifty Two Lakh Eighty Eight Thousand Six Hundred and Forty Four Only) as on 12.05.2021
8	LOAN ACCOUNT NO. A0200XVIII-1 (Loan Account No. HHLBA000453386 of IHFL) 1. ARPAN KAMLESH MERCHANT 2. KAMLESH DHARAMDAS MERCHANT 3. MOHITA KAMLESH MERCHANT	FLAT NO. 0605, 6TH FLOOR, K WING, FLORESTA BUILDING, LAWNS AND BEYOND PHASE II, OMKAR INTERNATIONAL DISTRICT, CTS NO. 431, VILLAGE MOGRA, ANDHERI, MUMBAI- 400060, MAHARASHTRA	23.03.2021	

जाहीर नोटीस
या नोटीसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, जिह्वा व तुकडी पालघर, ता. तुकडी व पोतलुकी पालघर, दुय्यम निबंधक पालघर हयांच्या अधिकार क्षेत्रातील व गिराळे ग्रामपंचायत, पंचायत समिती पालघर जिल्हा परिषद पालघर हयांच्या हद्दीतील गाव मोजे: गिराळे, तलाठी सजा : दहिसर, ता. तुकडी व जिह्वा : पालघर, येथील जमीन मिळकत सर्व नं. २०४ हिस्सा नं. - जिह्यात क्षेत्र हे आर ०-७०-७०, वरकस क्षेत्र हे. आर ०-१०-००, पुढण क्षेत्र हे. आर ०-८०-७०, व पो. खराबा क्षेत्र हे आर ०-६३-३०, आकार व १४४ पैसे, ह्या जमीन मिळकतीपैकी श्री. शरीफ मोहम्मद शेख हयांचे नावे ७/२२ उता-रासदरी नमुद असलेले क्षेत्र हे. आर ०-०४-००, क्षेत्र वाळजा उर्वरीत क्षेत्रापैकी लिहून देणार हयांचे मालकीचे अविभाज्य हिस्सेचे क्षेत्र २५.०० गुठे म्हणजेच २५०० चौरस मिटर क्षेत्र अशी शेतजमीन मिळकत येथील १. श्री. सुधासि केवळ पाटील, २. श्रीमती वैशाली विकास पाटील, ३. श्री. प्रमेश विकास पाटील, ४. श्री तेजस विकास पाटील, ५. श्री. आशा दशरथ पाटील, ६. निरु. विकास पाटील, ७. श्री. पुष्पा महेश ठाकुर, ८. श्रीमती सुष्मा परमानंद वैदय, राहणार : मोजे गिराळे, ता. तुकडी व जिह्वा, पालघर हयांचेकडून माझे अशिल कायमच्या खरेदीखता अन्वये विकत घेत आहेत.
दरी सदर मिळकतीवर कोणीही इत्तमाचा हक्क अधिकार किंवा हितसंबंध असेल तर त्यांनी ही नोटीस पसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत सर्व पुराव्यानिशी तसेही खालील पर्यावर कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणाचाही काहीही हक्क अधिकार किंवा हितसंबंध नाही व असाव्यास तो सोडून दिता जाईल असे समजण्यात येईल.
सही /-
अॅड. माधुरी अशोक पाटील,
पत्ता: द्वारा मे. पि. एस. एट्टय्यायजेस, शोप नं. ९, बिल्डिंग नं. ४, सेक्टर ५, शांती गार्डन मीरारोड (पुणे) टाणे - ४१११०७.

KIRTI INVESTMENTS LIMITED
CIN No. L99999MH1974PLC017826
Reg. Office : 202, A-Wing, Bldg. No. 3, Rahul Mittal Industrial Estate, Sir. M. V. Road, Andheri (East), Mumbai - 400 059
Un-Audited Financial Result for the Quarter Ended 30th June, 2021

Extract of Statement of Un-Audited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2021

Particulars	Rs. in Lakhs (Except per share data)			
	Quarter Ended		Year Ended	
	30-Jun-2021	31-Mar-2021	30-Jun-2020	31-Mar-2021
	Un-Audited	Audited	Un-Audited	Audited
Total Income from Operations	46.92	(5.97)	5.97	14.93
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	42.86	(16.11)	4.11	(3.65)
Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	42.86	(16.11)	4.11	(3.65)
Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	42.86	(14.78)	3.46	(3.72)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after Tax) and other comprehensive Income (after tax))	42.86	(14.78)	3.46	(3.72)
Equity Share Capital	1,100.00	1,100.00	1,100.00	1,100.00
Earning per Share (of Rs. 5/- each) Basic and Diluted	0.195	(0.067)	0.016	(0.017)

Notes :
(1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 9th August, 2021.
(2) The Company is engaged in Investment business and there is no separate reportable segment as per Ind AS 108.
(3) The above financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Ind AS 34 "Interim Financial Reporting" prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India.
(4) Figures of previous period have been regrouped and / or recast wherever considered necessary to confirm the grouping of current period.
(5) The figures for the quarter ended 31st March 2021 are the balancing figures between the audited figures of the full financial year and the unaudited/reviewed published results for the three Quarters ended 31st December 2020.
(6) In view of the unprecedented COVID 19 pandemic, the management has made an assessment of its position as at the balance sheet date. In assessing, the management has taken into consideration external and internal information upto the date of preparation of these financial statements. The management has assessed its liquidity and profitability and has concluded that there has been no material impact to its operation or its financial position. However, the impact assessment of COVID 19 is a continuing process given its nature and duration. The management will continue to monitor for any material changes to future economic conditions.
(7) The Financial Results of the Company are submitted to MCX Stock Exchange and are available on Company's website at www.kirtinvestments.in (8) There is no complaint received or pending as on quarter ending June, 2021

For KIRTI INVESTMENTS LIMITED
Vijaykumar Khawala
Director
DIN No. : 00377686

Mumbai
Date: 9th August, 2021

FSC
Future Supply Chain Solutions Limited
CIN: L63030MH2006PLC160376
Regd Off : Knowledge House, Shyam Nagar, Jogeshwari Vikhroli Link Road, Jogeshwari (East), Mumbai - 400 060
Tel. No.: +91 22 6644 2200; Fax No.: +91 22 6644 2201
Website: www.futuresupplychains.com; E-mail: investorrelations@futuresupplychains.com

Extracts of Financial Results for the Quarter ended June 30, 2021

Particulars	Standalone				Consolidated			
	Quarter ended		Year Ended		Quarter ended		Year Ended	
	30/06/2021	31/03/2021	30/06/2020	31/03/2021	30/06/2021	31/03/2021	30/06/2020	31/03/2021
	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total Income from Operations	13,601.29	15,557.64	10,537.19	50,027.89	13,601.29	15,557.64	10,537.19	50,027.89
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	(4,260.50)	(1,892.13)	(5,540.87)	(18,436.19)	(4,260.50)	(1,892.13)	(5,540.87)	(18,436.19)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(4,260.50)	(1,892.13)	(5,540.87)	(18,436.19)	(4,260.50)	(1,892.13)	(5,540.87)	(18,436.19)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(4,260.50)	(1,892.13)	(5,540.87)	(18,436.19)	(4,260.50)	(1,892.13)	(5,540.87)	(18,436.19)
Total Comprehensive Income for the period (comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(4,260.50)	(1,939.36)	(5,540.87)	(18,483.42)	(4,260.50)	(1,939.36)	(5,540.87)	(18,483.42)
Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per Share)	4,388.36	4,388.36	4,388.36	4,388.36	4,388.36	4,388.36	4,388.36	4,388.36
Reserves (excluding revaluation reserves)	51,406.09				51,406.09			
Earnings per share (of Rs. 10/- per share) (not annualised for interim periods)								
Basic (in Rs):	(9.71)	(4.31)	(12.63)	(42.01)	(9.71)	(4.31)	(12.63)	(42.01)
Diluted (in Rs.):	(9.71)	(4.31)	(12.63)	(42.01)	(9.71)	(4.31)	(12.63)	(42.01)

Note:
1. The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter ended June 30, 2021 under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Results"). The complete Results is available on the websites of the Stock Exchanges viz., www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website at www.futuresupplychains.com
2. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on August 10, 2021.

For Future Supply Chain Solutions Limited
Mayur Toshniwal
Managing Director

Place: Mumbai
Date : August 10, 2021

AVI PRODUCTS INDIA LIMITED
(Formerly known as AVI Photochem Limited)
CIN No. L24200MH1989PLC050913
Regd. Office : 110, Manish Ind. Estate No. 4, Naughar Road, Vasai (E), Dist. Palghar 401 210 | Email: aviphotochem@gmail.com | Website: www.aviphoto.in | Tel: 02520393737

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2021

Sr. No.	Particulars	Quarter Ended			
		30.06.21		31.03.21	
		(Reviewed)	(Reviewed)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	46.93	93.68	20.15	254.88
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(1.72)	16.38	(7.40)	6.75
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(1.72)	16.38	(7.40)	6.75
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(1.72)	16.38	(7.40)	6.75
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(1.72)	16.38	(7.40)	6.75
6	Equity Share Capital	104.40	104.40	104.40	104.40
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	52.22	53.94	40.85	53.94
8	Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continuing and discontinued operations)				
	1. Basic	(0.17)	1.47	(0.71)	0.55
	2. Diluted:	(0.17)	1.47	(0.71)	0.55

Notes :
1. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 2nd August 2021
2. Provision for Income Tax and Deferred Tax, if any, will be made at the end of the year.
3. Figures of the previous period quarter have been regrouped wherever necessary.

For AVI Products India Limited
(Formerly known as AVI Photochem Limited)
Sd/-
Mr. Avinash Vora
Managing Director
(DIN No. 02454059)

Place: Vasai
Date : 2nd August, 2021

YES BANK

नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय:
येस बँक लिमिटेड, येस बँक हाऊस, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत, सांताक्रूझ पूर्व, मुंबई - ४०००५५ भारत.
फोन: +९१ (२२) ५०९१ ९८०० / +९१ (२२) ६५०७ ९८०० फॅक्स: +९१ (२२) २६१९ २६६६
वेबसाइट: www.yesbank.in ईमेल: ashish.chaturvedi1@yesbank.in सीआयएन: L65190MH2003PLC143249

सिक््युरिटायझेशन अँड रिस्कट्रकशन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एंफोर्समेंट ऑफ सिक््युरिटी इंटरस्ट (एसएआरएफईएसआय) कायदा, २००२ हा सिक््युरिटी इंटरस्ट (एंफोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(६) सोबत वाचला असता त्या अंतर्गत अचल मालमतेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना

सामान्य लोकांना आणि खासकरून ऋणको (एक/अनेक) आणि तारणदारांना ह्याद्वारे सूचना दिली जात आहे की मागील ई-लिलावाद्वारे विक्री करायच्या जाहिरातीचं पुढील पाऊल म्हणून, खाली वर्णन केलेली मालमता येस बँक लिमिटेड ("सेक््युअर्ड क्रेडिटर") ह्यांच्याकडे तारण आहे/ताब्यात आहे, जिचा ताबा एसएआरएफईएसआय कायदा, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत ऋणको (एक/अनेक) आणि तारणदारांना २५ एप्रिल २०१९ रोजी पाठवलेल्या मागणी सूचनेनुसार सेक््युअर्ड क्रेडिटरच्या अधिकृत अधिकाऱ्यांनी ११ जुलै २०१९ रोजी घेतला होता, ती मालमता "जशी आहे तशी" "जी आहे ती", "जिथे आहे तिथे" आणि "परत न मिळण्याच्या" आधारावर, एरिज मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ("ऋणको-1 आणि तारणदार") ह्यांच्याकडून सिक््युअर्ड क्रेडिटरला २२ एप्रिल २०१९ रोजी द्यायच्या रु. ५३,७७,५९,५९९.६०/- (रुपये त्रेपन्न कोटी सत्यात्तर लाख एकोणपन्नास हजार पाचशे नव्याण्णव आणि साठ पैसे फक्त) आणि शिवरीस रिकोर्सस प्रायव्हेट लिमिटेड ("ऋणको-11") ह्यांच्याकडून सिक््युअर्ड क्रेडिटरला २२ एप्रिल २०१९ रोजी द्यायच्या रु. १६,९६,६२,१०३.२३ /- (सोळा कोटी शहाण्णव लाख बासठ हजार एकशे तीन आणि तेवीस पैसे फक्त) ह्या रकमांसह २३ एप्रिल २०१९ पासून प्रत्यक्ष परतफेड व्हायच्या तारखेपर्यंत लागू होणारं पुढील व्याज, खर्च, शुल्क आणि किंमत ह्या रकमेची वसुली करण्यासाठी २७ ऑगस्ट २०२१ रोजी (दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत) ई-लिलावाद्वारे विकली जात आहे.

मालमतेच्या वर्णनाचा तपशील, आरक्षित किंमत (ज्या खाली मालमता विकली जाणार नाही) आणि बयाणा रकम (ईएमडी) खालील तक्त्यात दिली आहे:

ऋणको (एक/अनेक)/ तारणदारांचं (एक/अनेक) नाव	क्र मांक	तपशील	माहिती	जोडणी	आरक्षित किंमत (भारतीय रुपयांमध्ये)	ईएमडी (आरक्षित किंमतीच्या १०%)
१) एरिज मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ('ऋणको - 1 आणि तारणदार')	१	निवासी फ्लॅट नं. २ ए ज्याचं क्षेत्रफळ १६०० चौरस फिट आहे (विक्रीयोग्य क्षेत्रफळ) तारणदार)	टाउन प्लॅनिंग स्कीम बॉबे सिटी नं. IV (माहीम) च्या अंतिम भूखंड क्रमांक ९६७ आणि अंतिम सर्व्हे नं. १/१७९८ सी.एस.नं २ बी/१९६२, लोअर परळ विभाग, शंकर घाणेकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०००२८ ह्या जागेवर बांधकाम केलेल्या "सिध्दी अपार्टमेंट्स" नावाने ओळखल्या जाणाऱ्या	प्रत्येक फ्लॅटमध्ये ३ मास्टर बेडरूमस, १ सर्वट क्वार्टर, १ कार पार्किंग इत्यादी	भारतीय रुपये ३,५८,३२,०००/-	भारतीय रुपये ३५,८३,२००/-
२) शिवरीस रिकोर्सस प्रायव्हेट लिमिटेड ('ऋणको - 11')	२	निवासी फ्लॅट नं. २ बी ज्याचं क्षेत्रफळ १६०० चौरस फिट आहे (विक्रीयोग्य क्षेत्रफळ) तारणदार)	निवासी इमारतीत २ च्या मजल्यावर आहे आणि त्यासोबत सदर इमारतीमधील सामाईक क्षेत्रफळ आणि सुविधांची वट्टिवाट व त्या अंतर्गत भूखंडावरील प्रमाणबध्द अखंड हित ह्यासह.		भारतीय रुपये ३,५८,६३,०००/-	भारतीय रुपये ३५,८६,३००/-

विक्रीचे तपशीलवार नियम आणि अटी पाहाण्यासाठी कृपया <https://sarfaesi.auctiontiger.net> / www.yesbank.in ह्या वेबसाइटवर लॉग ऑन करा. मालमतेच्या तपासणी सह लिलावाच्या अधिक माहितीसाठी इच्छुक निविदाकर्ते श्री. गौरव कटियार ह्यांना +९१-७७१००२०५२३/श्रीमती उर्वशी संतवानी ह्यांना +९१-९७८५९६९५९३ वर सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान सर्व कामकाजाच्या दिवशी संपर्क करू शकतील.

स्वाक्षरी /-
(अधिकृत अधिकारी)
येस बँक लिमिटेड

स्थान: मुंबई
दिनांक: ११ ऑगस्ट २०२१

CENTENIAL SURGICAL SUTURE LIMITED
Registered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421401, MAHARASHTRA.
Telephone: 02524-222905 : CIN: L99999MH1995PLC089759
Email ID: shareinvestor@centennialindia.com : Website: www.centennialindia.com

Statement of Standalone Un-Audited Financial Results for the Quarter ended June 30, 2021 (Rs. In Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended
		30/06/2021	30/06/2020	31/03/2021
		Un-audited	Un-audited	Audited
1	Total Income from Operations (net)	837.29	602.85	3702.56
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	10.46	21.34	152.99
3	Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary Items)	10.46	21.34	152.99
4	Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	7.55	15.79	96.18
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit / Loss for the period after tax and other comprehensive Income after Tax)	7.55	15.79	96.18
6	Equity Share Capital	364.83	364.83	364.83
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of the Previous Year)	-	-	2414.68
8	Earnings Per Share (EPS) (before Extraordinary Items) (of Rs.10/- each)			
	(a) Basic	0.21	0.43	2.64
	(b) Diluted	0.21	0.43	2.64
9	Earnings Per Share (EPS) (after Extraordinary Items) (of Rs.10/- each)			
	(a) Basic	0.21	0.43	2.64
	(b) Diluted	0.21	0.43	2.64

Notes:
1. The above Financial Results were reviewed by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on August 10, 2021.
2. The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the Quarter ended June 30, 2021 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed results are available on Company website www.centennialindia.com and BSE Ltd. website: www.bseindia.com.
for CENTENIAL SURGICAL SUTURE LTD.
Sd/-
Vijay MAJREKAR
Managing Director & Chief Executive Officer - DIN : 00864808

Place : Mumbai, Maharashtra
Date : August 10, 2021

JAIN
Jain Irrigation Systems Ltd.
Small Ideas. Big Revolutions.
www.jains.com

Regd. Off.: Jain Plastic Park, N.H.No.6, Bambhori, Jalgaon - 425001. CIN : L29120MH1986PLC042028

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30-JUNE-2021

(₹. in Lacs except (8) earning per share)

Sr. No	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended	
		Un-Audited	Audited	Un-Audited	Audited	Un-Audited	Audited	Un-Audited	Audited
		30-Jun-21	31-Mar-21	30-Jun-20	31-Mar-21	30-Jun-21	31-Mar-21	30-Jun-20	31-Mar-21
1	Revenue from operations	69,675	74,846	47,955	215,642	177,752	179,380	133,888	566,688
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(4,371)	(4,945)	(15,450)	(47,574)	(135)	2,202	(21,203)	(59,922)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(4,371)	(4,945)	(15,450)	(47,574)	(135)	2,202	(21,203)	(59,922)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,644)	(2,225)	(10,294)	(30,731)	1,344	4,909	(15,861)	(40,272)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(1,656)	(2,092)	(10,233)	(30,787)	(639)	599	(19,421)	(45,531)
6	Paid up Equity Share Capital- Paid up	(10,313)	10,313	10,313	10,313	10,313	10,313	10,313	10,313
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	380,940	-	-	-	286,472
8	Earnings Per Share (of ₹.2/- each) (for continuing and discontinued operations) -								
	1. Basic:	(0.32)	(0.43)	(2.00)	(5.96)	0.24	0.95	(3.04)	(7.67)
	2. Diluted:	(0.32)	(0.43)	(2.00)	(5.96)	0.24	0.95	(3.04)	(7.67)

Note: The above is an extract of the detailed Un-Audited Financial Working Results for the Quarter ended 30-June-2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited Financial Working Results for the Quarter ended 30-June-2021 are available on the websites of the Stock Exchange(s) and the web site of the Company i.e. www.jains.com

For Jain Irrigation Systems Ltd.
Sd/-
Anil B. Jain
Vice Chairman & Managing Director

Place : Mumbai
Date : 10th August, 2021

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS
JOURNAL

www.freepressjournal.in